

**June 15, 2023**

**To,**  
**BSE Limited**  
Phiroze Jeejeebhoy Towers,  
Dalal Street, Fort,  
Mumbai – 400001.

**Scrip Code: 514322**

**Sub: Newspaper advertisement for transfer of Equity Shares of the Company to Investor Education and Protection Fund ('IEPF') Authority**

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 47 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we hereby enclose copies of newspaper clippings published in Business Standard (English) and Mumbai Lakshadeep (Marathi) both dated June 15, 2023, pursuant to Rule 6 of IEPF Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 and amendments thereof.

Kindly take the above on record.

Thanking you,

Yours faithfully,  
For **Kamadgiri Fashion Limited**

*Deepa*

**Deepa Toshniwal**  
**Company Secretary**  
**A66073**  
Encl.: a/a



### शहरातील विकास कामांचे नागरिकांकडून स्वागत होते आहे - आ. संग्राम जगताप

अहमदनगर, दि.१४ : शहर विकासाला राज्य शासन व महापालिकेच्या माध्यमातून गती दिवली असल्यामुळे विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणात विकासाला कामे सुरू आहे. नागरिकांकडून विकास कामांचे स्वागत होता ना दिसत आहे.त्यामुळे केलेल्या विकास कामाच्या माध्यम लूनू मनाला आनंद होतो.विकासाच्या कामांमध्ये सविधि योगदान मिळत असल्यामुळेच ही कामे आम्ही करू शकलो आहे. शहरातील बहुतांश कॉलनी अंतर्गत विविध विकास ची कामे पूर्ण झाली असल्या मुळे त्या परिसराला सुशोभीकरणाचे रूप प्राप्त झाले आहे.असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून पारिजात चौक परिसरात रस्ता कोंक्रीटकरण काम या शुभारंभ संपन्न झाला. कन्हैयालाल बालाजी म्हणाले की आमदार संग्राम जगताप यांच्या रूपाने नगर शहराला विकासाला काम करणारे नेतृत्व मिळाले आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेने सांगितलेले काम तातडीने मार्गे लागत आहे.देही जनतेशी असलेल्या संवादामुळे आमच्या सारखे नागरिक मोबाईलवर काम सांगितले जाते आणि ते सोडविले जाते.अनेक वर्षाचा रस्त्याचा प्रश्न त्यांनी तातडीने मार्गी लावला.याचबरोबर पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी नियोजन केले असे ते म्हणाले.

**PUBLIC NOTICE**  
I, MRS. MEENAZ ANWAR SHAIKH Residing of Rhine building, B - Wing, CASA RIO GLOBE, FLAT NO. 103, Palava DOMBIVLI (EAST) Inform to General public in large that, the Original Sale Agreement in the Name of Mr. M. Thiagarajan and Lodha DWares Pvt Ltd has been lost/Misplaced on 22nd May 2023 Around 10.30 a.m. While travelling in Auto Rickshaw between Casa Rio To Palava Main Road Bus Stop. FIR has been lodged at Mangpada Police Station on 26th May 2023 around 9:15 a.m vide property Missing Registration No. 1161/2023. If any persons, find the same or has any claim on aforesaid lost Sale Agreement kindly intimate to the undersigned within 15 days in the date of publication of this Notice. No claim/objection will be entertained after stipulated time period and Recovered if any, will be considered as waived or an abandoned. Sd/- MRS. MEENAZ ANWAR SHAIKH Date: 15/06/2023 Mob: 8369719315

**PUBLIC NOTICE**  
Notice is hereby given to the general public and all concerned that the Flat more particularly described in the Schedule hereunder written and on behalf of my client Mr. Siddharth Rajesh Agarwal, intending purchaser of the said Flat from the present owners Mr. Rajendra Prabhulal Mehta & Mrs. Bhavana Rajendra Mehta jointly. Whereas Original Agreement for sale & Allotment Letter has being lost/misplaced, said Agreement for sale executed Between Mis Metro Builder (Developer) and Mr.Ahmed Noomohamed Rangpiara (Purchaser), in respect of the Flat more particularly described in the Schedule hereunder written. ALL THOSE who claim to have any right, title, entitlement, demand or estate interest by way of its ownership, purchase, transfer, lease, mortgage, lien, gift, charge, tenancy, license, occupancy, exchange, lit, inheritance, share, possession, easement, trust, bequest, assignment or any encumbrance of whatsoever nature of the said property or to any part thereof are hereby requested to intimate to the undersigned in writing at below given address about such objection/s, claims, together with authentic documents in support of such objection / claim, within 15 days from date of publication hereof, failing which it shall be presumed that such person does not have any claim/right and/or waived off the same and in the event the undersigned will proceed to issue Title Certificate in respect of the said property. SCHEDULE OF PROPERTY Flat No. 4 on 1st floor, of the building P-5, (also known as Flat No. P-54) The Deep Sadak Co-operative Society Ltd, "P" Unit, Flat No. 19/20, Sector Nagar, S.V. Road, Malad (West), Mumbai - 400064, admeasuring 600 sq.ft. carpet area, in the building situated at Village - Chincholi, in Mumbai Suburban District and C.T.S. No.3395, (herein after referred to as the "said Flat"). Sd:- Date: 15.06.2023 Yashita Y. Bandal (Advocate) Place: Mumbai 34, Parkesh & Sons, Parkesh Nagar Near Dattaraj Building, S.V. Road, Kandivali (West), Mumbai - 400067.

**LOST & FOUND**  
I Manoj Kamble, R/O 401, Sai heights, Jadhav colony, Badlapur west - 421503, lost my original share certificate of above said property vide Missing complaint No: 448/2023, finder pl CONTACT 9870486933.

**घटस्फोटाची सूचना**  
मी श्री. आर. बी. यादव, वकिल उच्च न्यायालय, माजी अशिल नौ. राणी, राधेच्या मूलाची मुलाग वच 33 कॉ एफ हिंदू मोठे भारतीय रहिवासी राहणारी राणी क्रमांक १, बी विंग, न्यू वर्धा अपार्टमेंट, आनंद नगर, वरसा रोड (पश्चिम), उप जि. वरसा, जि.पालघर ४०१२०० येथे घोषित करतो की अपॉरटिड पॅरिस्टीतुमुळे आणि अविवाह स्वभाव, वृत्ती आणि वर्तन कारणे प्रदीप मोहनलाल गुप्ता चा मुलगा हा खोली क्रमांक २२, र रा मला, बी विंग, ब्ला अपार्टमेंट, नागसावणी (पूर्व), उपजिल्हा वरसा, जिल्हा पालघर, म्हा. ४०१२०९ येथे राहतो, त्याचा विवाह १९-०६-२००७ रोजी झाला होता आणि कुटुंबातील दोन्ही सदस्यांचा उरफितीत परस्पर संमतीनुसार माजी अशिल त्याचा घटकमेळ दिल्या आणि त्यामुळे त्याचा विवाह १५/०७/२०२० रोजी विरहलात आणि संपुष्टात आला. १५/०७/२०२० रोजी घटकमेळोटाची घोषणा करून त्याची त्याचा विवाह देखील रद्दवाचित केला आहे त्यामुळे आता पत्नी-मुल्लू म्हणून माजी अशिल त्याच्याशी असलेले नाते संपते आहे, असे घोषित करीत आहे. बाळाचे नाव वैजण्णी प्रदीप गुप्ता आहे आणि तिची जय तारीख १२/१२/२०१० आहे तिचा त्याचा माजी अशिल श्रीमती राधेच्या मुलाची मुलाग याच्याकडे आहे. आता त्या लगन करणार आहेत.

**PUBLIC NOTICE**  
NOTICE is hereby given to public at large that, my clients, MR. BHAVESH R. BHANUSHALI and MR. HANUKH R. RAWAL are negotiating with NALKARAN BUILDERS through its partner MR. RATILAL GOPALI POKAR, for purchase of the property more particularly described in the schedule hereunder written ("said property"). All persons having or claiming any right, title, claim, demand or estate interest in respect of the said property or any part thereof by virtue of mortgage, lien, charge or any right, title, claim, if any, as also any person, individual or entity having any right, title or interest of any nature whatsoever in respect of the said property by way of sale, exchange, mortgage, let, lease, lien, charge, maintenance, license, gift, inheritance, share, possession, easement, trust, bequest possession, assignment or encumbrance of whatsoever nature or otherwise are hereby requested to intimate to the undersigned in writing at the address mentioned below of any such claim along with all necessary and supporting documents within 14 days from the date of publication hereof, failing which it shall be presumed that there are no claims and that, claims, if any, have been waived off and the undersigned shall proceed to issue a No Claim Certificate in respect of the said property. SCHEDULE OF PROPERTY ALL THAT piece and parcel land admeasuring area 43 square meters of CTS no. 1881 of Village Ghatkopar-Kiro and area admeasuring 125.20 square meters of CTS nos. 1883 to 1890 of Village Ghatkopar-KiroI aggregating to 168.20 square meters thereon situated at Gandhi Nagar, L.B.S. Road, Ghatkopar (W), Mumbai-400066, within the registration District and Sub District of Mumbai Suburban. Sd/- Kiran Agujar (Advocate High Court) Office no. 302, 3rd Floor, Bharat Insurance Building, Near Horniman Circle, Fort, Mumbai – 400 001. Place : Mumbai Date : 15.06.2023

**घटस्फोटाची सूचना**  
मी श्री. आर. बी. यादव, वकिल उच्च न्यायालय, माजी अशिल नौ. राणी, राधेच्या मूलाची मुलाग वच 33 कॉ एफ हिंदू मोठे भारतीय रहिवासी राहणारी राणी क्रमांक १, बी विंग, न्यू वर्धा अपार्टमेंट, आनंद नगर, वरसा रोड (पश्चिम), उप जि. वरसा, जि.पालघर ४०१२०० येथे घोषित करतो की अपॉरटिड पॅरिस्टीतुमुळे आणि अविवाह स्वभाव, वृत्ती आणि वर्तन कारणे प्रदीप मोहनलाल गुप्ता चा मुलगा हा खोली क्रमांक २२, र रा मला, बी विंग, ब्ला अपार्टमेंट, नागसावणी (पूर्व), उपजिल्हा वरसा, जिल्हा पालघर, म्हा. ४०१२०९ येथे राहतो, त्याचा विवाह १९-०६-२००७ रोजी झाला होता आणि कुटुंबातील दोन्ही सदस्यांचा उरफितीत परस्पर संमतीनुसार माजी अशिल त्याचा घटकमेळ दिल्या आणि त्यामुळे त्याचा विवाह १५/०७/२०२० रोजी विरहलात आणि संपुष्टात आला. १५/०७/२०२० रोजी घटकमेळोटाची घोषणा करून त्याची त्याचा विवाह देखील रद्दवाचित केला आहे त्यामुळे आता पत्नी-मुल्लू म्हणून माजी अशिल त्याच्याशी असलेले नाते संपते आहे, असे घोषित करीत आहे. बाळाचे नाव वैजण्णी प्रदीप गुप्ता आहे आणि तिची जय तारीख १२/१२/२०१० आहे तिचा त्याचा माजी अशिल श्रीमती राधेच्या मुलाची मुलाग याच्याकडे आहे. आता त्या लगन करणार आहेत.

**घटस्फोटाची सूचना**  
मी श्री. आर. बी. यादव, वकिल उच्च न्यायालय, माजी अशिल नौ. राणी, राधेच्या मूलाची मुलाग वच 33 कॉ एफ हिंदू मोठे भारतीय रहिवासी राहणारी राणी क्रमांक १, बी विंग, न्यू वर्धा अपार्टमेंट, आनंद नगर, वरसा रोड (पश्चिम), उप जि. वरसा, जि.पालघर ४०१२०० येथे घोषित करतो की अपॉरटिड पॅरिस्टीतुमुळे आणि अविवाह स्वभाव, वृत्ती आणि वर्तन कारणे प्रदीप मोहनलाल गुप्ता चा मुलगा हा खोली क्रमांक २२, र रा मला, बी विंग, ब्ला अपार्टमेंट, नागसावणी (पूर्व), उपजिल्हा वरसा, जिल्हा पालघर, म्हा. ४०१२०९ येथे राहतो, त्याचा विवाह १९-०६-२००७ रोजी झाला होता आणि कुटुंबातील दोन्ही सदस्यांचा उरफितीत परस्पर संमतीनुसार माजी अशिल त्याचा घटकमेळ दिल्या आणि त्यामुळे त्याचा विवाह १५/०७/२०२० रोजी विरहलात आणि संपुष्टात आला. १५/०७/२०२० रोजी घटकमेळोटाची घोषणा करून त्याची त्याचा विवाह देखील रद्दवाचित केला आहे त्यामुळे आता पत्नी-मुल्लू म्हणून माजी अशिल त्याच्याशी असलेले नाते संपते आहे, असे घोषित करीत आहे. बाळाचे नाव वैजण्णी प्रदीप गुप्ता आहे आणि तिची जय तारीख १२/१२/२०१० आहे तिचा त्याचा माजी अशिल श्रीमती राधेच्या मुलाची मुलाग याच्याकडे आहे. आता त्या लगन करणार आहेत.

**घटस्फोटाची सूचना**  
मी श्री. आर. बी. यादव, वकिल उच्च न्यायालय, माजी अशिल नौ. राणी, राधेच्या मूलाची मुलाग वच 33 कॉ एफ हिंदू मोठे भारतीय रहिवासी राहणारी राणी क्रमांक १, बी विंग, न्यू वर्धा अपार्टमेंट, आनंद नगर, वरसा रोड (पश्चिम), उप जि. वरसा, जि.पालघर ४०१२०० येथे घोषित करतो की अपॉरटिड पॅरिस्टीतुमुळे आणि अविवाह स्वभाव, वृत्ती आणि वर्तन कारणे प्रदीप मोहनलाल गुप्ता चा मुलगा हा खोली क्रमांक २२, र रा मला, बी विंग, ब्ला अपार्टमेंट, नागसावणी (पूर्व), उपजिल्हा वरसा, जिल्हा पालघर, म्हा. ४०१२०९ येथे राहतो, त्याचा विवाह १९-०६-२००७ रोजी झाला होता आणि कुटुंबातील दोन्ही सदस्यांचा उरफितीत परस्पर संमतीनुसार माजी अशिल त्याचा घटकमेळ दिल्या आणि त्यामुळे त्याचा विवाह १५/०७/२०२० रोजी विरहलात आणि संपुष्टात आला. १५/०७/२०२० रोजी घटकमेळोटाची घोषणा करून त्याची त्याचा विवाह देखील रद्दवाचित केला आहे त्यामुळे आता पत्नी-मुल्लू म्हणून माजी अशिल त्याच्याशी असलेले नाते संपते आहे, असे घोषित करीत आहे. बाळाचे नाव वैजण्णी प्रदीप गुप्ता आहे आणि तिची जय तारीख १२/१२/२०१० आहे तिचा त्याचा माजी अशिल श्रीमती राधेच्या मुलाची मुलाग याच्याकडे आहे. आता त्या लगन करणार आहेत.

**जाहीर सूचना**  
सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. जयदीप गुरुमुखदास मंसंद, स्वामी श्री. गुरुमुख लखनानंद मंसंद यांचा मुलगा यांनी खालील अनुसूचीस नमुद्रप्रमाणे श्री. गुरुमुख लखनानंद मंसंद यांचा अंतिम इच्छापत्रानुसार त्यांच्या नावे त्यांचे स्वामी वडिलांचे शेअरर्स व अधिकार हस्तांतरणसाठी अर्ज केला आहे, जर कोणा व्यक्तीस सदर जागेबाबत काही दावा, अधिकार, हक्क, हिा व भागणी असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात योग्य पुराव्यांसह खालील स्वामीगवाही सविध जय को-ऑप. हॉसिंग सोसायटी लि. यांच्याकडे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांत कळवावे. अन्यथा सोसायटीकडून गोपनीयद्वारे द्याव्याच्या संपत्तीबाबत श्री. जयदीप गुरुमुखदास मंसंद यांच्या नावे हस्तांतर केले जाईल आणि दावा असल्यास त्याग केले जाईल असे समजले जाईल. मालमत्तेची अनुसूची पर्यंत क्र.४०९, ४था मजला, "डी" विंग, जय को-ऑप. हॉसिंग सोसायटी लि., बँक ऑफ बडोदा समोर, नेहरू रोड, सातकुंडु पुरव, मुंबई-४०००५५

**जाहीर सूचना**  
सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. जयदीप गुरुमुखदास मंसंद, स्वामी श्री. गुरुमुख लखनानंद मंसंद यांचा मुलगा यांनी खालील अनुसूचीस नमुद्रप्रमाणे श्री. गुरुमुख लखनानंद मंसंद यांचा अंतिम इच्छापत्रानुसार त्यांच्या नावे त्यांचे स्वामी वडिलांचे शेअरर्स व अधिकार हस्तांतरणसाठी अर्ज केला आहे, जर कोणा व्यक्तीस सदर जागेबाबत काही दावा, अधिकार, हक्क, हिा व भागणी असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात योग्य पुराव्यांसह खालील स्वामीगवाही सविध जय को-ऑप. हॉसिंग सोसायटी लि. यांच्याकडे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांत कळवावे. अन्यथा सोसायटीकडून गोपनीयद्वारे द्याव्याच्या संपत्तीबाबत श्री. जयदीप गुरुमुखदास मंसंद यांच्या नावे हस्तांतर केले जाईल आणि दावा असल्यास त्याग केले जाईल असे समजले जाईल. मालमत्तेची अनुसूची पर्यंत क्र.४०९, ४था मजला, "डी" विंग, जय को-ऑप. हॉसिंग सोसायटी लि., बँक ऑफ बडोदा समोर, नेहरू रोड, सातकुंडु पुरव, मुंबई-४०००५५

**जाहीर सूचना**  
सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. जयदीप गुरुमुखदास मंसंद, स्वामी श्री. गुरुमुख लखनानंद मंसंद यांचा मुलगा यांनी खालील अनुसूचीस नमुद्रप्रमाणे श्री. गुरुमुख लखनानंद मंसंद यांचा अंतिम इच्छापत्रानुसार त्यांच्या नावे त्यांचे स्वामी वडिलांचे शेअरर्स व अधिकार हस्तांतरणसाठी अर्ज केला आहे, जर कोणा व्यक्तीस सदर जागेबाबत काही दावा, अधिकार, हक्क, हिा व भागणी असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात योग्य पुराव्यांसह खालील स्वामीगवाही सविध जय को-ऑप. हॉसिंग सोसायटी लि. यांच्याकडे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांत कळवावे. अन्यथा सोसायटीकडून गोपनीयद्वारे द्याव्याच्या संपत्तीबाबत श्री. जयदीप गुरुमुखदास मंसंद यांच्या नावे हस्तांतर केले जाईल आणि दावा असल्यास त्याग केले जाईल असे समजले जाईल. मालमत्तेची अनुसूची पर्यंत क्र.४०९, ४था मजला, "डी" विंग, जय को-ऑप. हॉसिंग सोसायटी लि., बँक ऑफ बडोदा समोर, नेहरू रोड, सातकुंडु पुरव, मुंबई-४०००५५

**जाहीर सूचना**  
सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. जयदीप गुरुमुखदास मंसंद, स्वामी श्री. गुरुमुख लखनानंद मंसंद यांचा मुलगा यांनी खालील अनुसूचीस नमुद्रप्रमाणे श्री. गुरुमुख लखनानंद मंसंद यांचा अंतिम इच्छापत्रानुसार त्यांच्या नावे त्यांचे स्वामी वडिलांचे शेअरर्स व अधिकार हस्तांतरणसाठी अर्ज केला आहे, जर कोणा व्यक्तीस सदर जागेबाबत काही दावा, अधिकार, हक्क, हिा व भागणी असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात योग्य पुराव्यांसह खालील स्वामीगवाही सविध जय को-ऑप. हॉसिंग सोसायटी लि. यांच्याकडे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांत कळवावे. अन्यथा सोसायटीकडून गोपनीयद्वारे द्याव्याच्या संपत्तीबाबत श्री. जयदीप गुरुमुखदास मंसंद यांच्या नावे हस्तांतर केले जाईल आणि दावा असल्यास त्याग केले जाईल असे समजले जाईल. मालमत्तेची अनुसूची पर्यंत क्र.४०९, ४था मजला, "डी" विंग, जय को-ऑप. हॉसिंग सोसायटी लि., बँक ऑफ बडोदा समोर, नेहरू रोड, सातकुंडु पुरव, मुंबई-४०००५५

**जाहीर सूचना**  
सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. जयदीप गुरुमुखदास मंसंद, स्वामी श्री. गुरुमुख लखनानंद मंसंद यांचा मुलगा यांनी खालील अनुसूचीस नमुद्रप्रमाणे श्री. गुरुमुख लखनानंद मंसंद यांचा अंतिम इच्छापत्रानुसार त्यांच्या नावे त्यांचे स्वामी वडिलांचे शेअरर्स व अधिकार हस्तांतरणसाठी अर्ज केला आहे, जर कोणा व्यक्तीस सदर जागेबाबत काही दावा, अधिकार, हक्क, हिा व भागणी असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात योग्य पुराव्यांसह खालील स्वामीगवाही सविध जय को-ऑप. हॉसिंग सोसायटी लि. यांच्याकडे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांत कळवावे. अन्यथा सोसायटीकडून गोपनीयद्वारे द्याव्याच्या संपत्तीबाबत श्री. जयदीप गुरुमुखदास मंसंद यांच्या नावे हस्तांतर केले जाईल आणि दावा असल्यास त्याग केले जाईल असे समजले जाईल. मालमत्तेची अनुसूची पर्यंत क्र.४०९, ४था मजला, "डी" विंग, जय को-ऑप. हॉसिंग सोसायटी लि., बँक ऑफ बडोदा समोर, नेहरू रोड, सातकुंडु पुरव, मुंबई-४०००५५

**जाहीर सूचना**  
सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. जयदीप गुरुमुखदास मंसंद, स्वामी श्री. गुरुमुख लखनानंद मंसंद यांचा मुलगा यांनी खालील अनुसूचीस नमुद्रप्रमाणे श्री. गुरुमुख लखनानंद मंसंद यांचा अंतिम इच्छापत्रानुसार त्यांच्या नावे त्यांचे स्वामी वडिलांचे शेअरर्स व अधिकार हस्तांतरणसाठी अर्ज केला आहे, जर कोणा व्यक्तीस सदर जागेबाबत काही दावा, अधिकार, हक्क, हिा व भागणी असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात योग्य पुराव्यांसह खालील स्वामीगवाही सविध जय को-ऑप. हॉसिंग सोसायटी लि. यांच्याकडे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांत कळवावे. अन्यथा सोसायटीकडून गोपनीयद्वारे द्याव्याच्या संपत्तीबाबत श्री. जयदीप गुरुमुखदास मंसंद यांच्या नावे हस्तांतर केले जाईल आणि दावा असल्यास त्याग केले जाईल असे समजले जाईल. मालमत्तेची अनुसूची पर्यंत क्र.४०९, ४था मजला, "डी" विंग, जय को-ऑप. हॉसिंग सोसायटी लि., बँक ऑफ बडोदा समोर, नेहरू रोड, सातकुंडु पुरव, मुंबई-४०००५५

**जाहीर सूचना**  
सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. जयदीप गुरुमुखदास मंसंद, स्वामी श्री. गुरुमुख लखनानंद मंसंद यांचा मुलगा यांनी खालील अनुसूचीस नमुद्रप्रमाणे श्री. गुरुमुख लखनानंद मंसंद यांचा अंतिम इच्छापत्रानुसार त्यांच्या नावे त्यांचे स्वामी वडिलांचे शेअरर्स व अधिकार हस्तांतरणसाठी अर्ज केला आहे, जर कोणा व्यक्तीस सदर जागेबाबत काही दावा, अधिकार, हक्क, हिा व भागणी असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात योग्य पुराव्यांसह खालील स्वामीगवाही सविध जय को-ऑप. हॉसिंग सोसायटी लि. यांच्याकडे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांत कळवावे. अन्यथा सोसायटीकडून गोपनीयद्वारे द्याव्याच्या संपत्तीबाबत श्री. जयदीप गुरुमुखदास मंसंद यांच्या नावे हस्तांतर केले जाईल आणि दावा असल्यास त्याग केले जाईल असे समजले जाईल. मालमत्तेची अनुसूची पर्यंत क्र.४०९, ४था मजला, "डी" विंग, जय को-ऑप. हॉसिंग सोसायटी लि., बँक ऑफ बडोदा समोर, नेहरू रोड, सातकुंडु पुरव, मुंबई-४०००५५

**जाहीर सूचना**  
सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. जयदीप गुरुमुखदास मंसंद, स्वामी श्री. गुरुमुख लखनानंद मंसंद यांचा मुलगा यांनी खालील अनुसूचीस नमुद्रप्रमाणे श्री. गुरुमुख लखनानंद मंसंद यांचा अंतिम इच्छापत्रानुसार त्यांच्या नावे त्यांचे स्वामी वडिलांचे शेअरर्स व अधिकार हस्तांतरणसाठी अर्ज केला आहे, जर कोणा व्यक्तीस सदर जागेबाबत काही दावा, अधिकार, हक्क, हिा व भागणी असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात योग्य पुराव्यांसह खालील स्वामीगवाही सविध जय को-ऑप. हॉसिंग सोसायटी लि. यांच्याकडे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांत कळवावे. अन्यथा सोसायटीकडून गोपनीयद्वारे द्याव्याच्या संपत्तीबाबत श्री. जयदीप गुरुमुखदास मंसंद यांच्या नावे हस्तांतर केले जाईल आणि दावा असल्यास त्याग केले जाईल असे समजले जाईल. मालमत्तेची अनुसूची पर्यंत क्र.४०९, ४था मजला, "डी" विंग, जय को-ऑप. हॉसिंग सोसायटी लि., बँक ऑफ बडोदा समोर, नेहरू रोड, सातकुंडु पुरव, मुंबई-४०००५५

**जाहीर सूचना**  
सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. जयदीप गुरुमुखदास मंसंद, स्वामी श्री. गुरुमुख लखनानंद मंसंद यांचा मुलगा यांनी खालील अनुसूचीस नमुद्रप्रमाणे श्री. गुरुमुख लखनानंद मंसंद यांचा अंतिम इच्छापत्रानुसार त्यांच्या नावे त्यांचे स्वामी वडिलांचे शेअरर्स व अधिकार हस्तांतरणसाठी अर्ज केला आहे, जर कोणा व्यक्तीस सदर जागेबाबत काही दावा, अधिकार, हक्क, हिा व भागणी असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात योग्य पुराव्यांसह खालील स्वामीगवाही सविध जय को-ऑप. हॉसिंग सोसायटी लि. यांच्याकडे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांत कळवावे. अन्यथा सोसायटीकडून गोपनीयद्वारे द्याव्याच्या संपत्तीबाबत श्री. जयदीप गुरुमुखदास मंसंद यांच्या नावे हस्तांतर केले जाईल आणि दावा असल्यास त्याग केले जाईल असे समजले जाईल. मालमत्तेची अनुसूची पर्यंत क्र.४०९, ४था मजला, "डी" विंग, जय को-ऑप. हॉसिंग सोसायटी लि., बँक ऑफ बडोदा समोर, नेहरू रोड, सातकुंडु पुरव, मुंबई-४०००५५

**जाहीर सूचना**  
सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. जयदीप गुरुमुखदास मंसंद, स्वामी श्री. गुरुमुख लखनानंद मंसंद यांचा मुलगा यांनी खालील अनुसूचीस नमुद्रप्रमाणे श्री. गुरुमुख लखनानंद मंसंद यांचा अंतिम इच्छापत्रानुसार त्यांच्या नावे त्यांचे स्वामी वडिलांचे शेअरर्स व अधिकार हस्तांतरणसाठी अर्ज केला आहे, जर कोणा व्यक्तीस सदर जागेबाबत काही दावा, अधिकार, हक्क, हिा व भागणी असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात योग्य पुराव्यांसह खालील स्वामीगवाही सविध जय को-ऑप. हॉसिंग सोसायटी लि. यांच्याकडे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांत कळवावे. अन्यथा सोसायटीकडून गोपनीयद्वारे द्याव्याच्या संपत्तीबाबत श्री. जयदीप गुरुमुखदास मंसंद यांच्या नावे हस्तांतर केले जाईल आणि दावा असल्यास त्याग केले जाईल असे समजले जाईल. मालमत्तेची अनुसूची पर्यंत क्र.४०९, ४था मजला, "डी" विंग, जय को-ऑप. हॉसिंग सोसायटी लि., बँक ऑफ बडोदा समोर, नेहरू रोड, सातकुंडु पुरव, मुंबई-४०००५५

**जाहीर सूचना**  
सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. जयदीप गुरुमुखदास मंसंद, स्वामी श्री. गुरुमुख लखनानंद मंसंद यांचा मुलगा यांनी खालील अनुसूचीस नमुद्रप्रमाणे श्री. गुरुमुख लखनानंद मंसंद यांचा अंतिम इच्छापत्रानुसार त्यांच्या नावे त्यांचे स्वामी वडिलांचे शेअरर्स व अधिकार हस्तांतरणसाठी अर्ज केला आहे, जर कोणा व्यक्तीस सदर जागेबाबत काही दावा, अधिकार, हक्क, हिा व भागणी असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात योग्य पुराव्यांसह खालील स्वामीगवाही सविध जय को-ऑप. हॉसिंग सोसायटी लि. यांच्याकडे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांत कळवावे. अन्यथा सोसायटीकडून गोपनीयद्वारे द्याव्याच्या संपत्तीबाबत श्री. जयदीप गुरुमुखदास मंसंद यांच्या नावे हस्तांतर केले जाईल आणि दावा असल्यास त्याग केले जाईल असे समजले जाईल. मालमत्तेची अनुसूची पर्यंत क्र.४०९, ४था मजला, "डी" विंग, जय को-ऑप. हॉसिंग सोसायटी लि., बँक ऑफ बडोदा समोर, नेहरू रोड, सातकुंडु पुरव, मुंबई-४०००५५

**रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'**  
सायबरटेक सिस्टीम्स आणि सॉफ्टवेअर लिमिटेड (सीआयएन: एत०२१००एफएच१९५६पीएलसी०८२०८८) नोंद.कार्यालय: 'सायबरटेक हाऊस, प्लॉट क्र.बी-६३/६४/६५, रोड ११/३४, जे.बी.सावत मार्ग, एमआयव्हीसी, वाळंदे इस्टेट, जणे - ४०००४९ ईमेल: cssl.investors@cybertech.com; वेबसाइट: https://cybertech.com; सूर्यनाम: ४११ २२-४२८३-१२०० , फॅक्स क्र.४११-२२-४२८३-१२३२

**टपाल मतदान सूचना**  
सदस्यांना यादारे सूचित केले जाते की कंपनी कायदा, २०१३ च्या कलम ११० सहव्यावृत्ती कलम १०८ आणि इतर त्यात तरतुदीनुसार जर असतील तर, सुधारित केल्याप्रमाणे (अधिनियम), सहजातीचा कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) च्या नियम २० आणि २२, नियम २०१४, सिंग्युलरिटी अँड एक्सेन्शन बोर्ड (व्यवस्थापन नियम), सर्वसाधारण परिपत्रक क्रमांक १४/२०२० दिनांक ०८ एप्रिल २०२०, १७/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२०, २०/२०२० दिनांक ०५ मे २०२०, २२/२०२० दिनांक १५ जून २०२०, ३३/२०२० दिनांक २८ सप्टेंबर २०२०, ३९/२०२० दिनांक ३१ डिसेंबर २०२०, १०/२०१९ दिनांक २३ जून २०१९, २०/२०१९ दिनांक ०८ डिसेंबर २०१९, ०३/२०१२ दिनांक ०५ मे २०१२ आणि ११/२०१२ दिनांक २८ डिसेंबर २०१२, भारत सरकारच्या सहकार मंत्रालयाचे जारी केले (एसीएई परिपत्रक), सेबीचे नियम ४४ (सिस्टीम ऑडिटिंगच्या अँग्रेड डिस्कलॉअर रिक्झायरमेंट्स) विनियम, २०१५, (सेबी एलओडीआर नियम ), सेबी परिपत्रक क्रमांक: सीबी/एचओ/सीएचओ/सीएचडी/सीआयएनआर/बी/२०२३/६२ दिनांक १३ मे २०२२, आणि इन्स्ट्रुक्शन्स ऑफ कंपनी सेक्टरादी एमए इंडियाचे जारी केलेले सर्वसाधारण सेबीवरील सविधान्य मानक (एएसए-२) आणि इतर कोणतेही लागू कायदे, नियम आणि विनियम, (कोणत्याही क्षेत्रातील) सुधारणा किंवा पुनर्अर्थनिश्चिप / सुधारणांसह, सध्या लागू आणि केलेली ही सुधारणा, कोणत्याही क्षेत्रातील (ई-व्होटींग (ई-व्होटींग) प्रक्रियेद्वारे कंपनीच्या सदस्यांना मंजूर झालेली सविध द्यावयासाठी मान्यतािल जाते:

**विशेष टाटवाचे वर्ण**  
**कंपनीचे स्वतंत्र संचालक म्हणून पी. राहुल मेहता (सीआयएन: ००४०५५९) यांची नियुक्ती**  
एसीएईच्या परिपत्रकनुसार, कंपनीने गुळवार्, १५ जून २०२३ रोजी स्पष्टीकरणालास विधानासह त्याला मतदान सूचेच्या इलेक्ट्रॉनिक प्रती पाठवण्याचे काम इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पूर्ण केले आहे, ज्या सदस्यांचे ईमेल पते कंपनी/डिपॉझिटरी सहभागी किंवा शुक्रवार, ०९ जून, २०२३ रोजी नोंदणीकृत आहेत (कट-ऑफ तारीख). टपाल मतदान सूचेसह स्पष्टीकरणालासक विधान, सूचना आणि ई-व्होटींग प्रक्रियेची पद्धत कंपनीच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे: https://cybertech.com/Investor स्टिक एक्सचेंजच्या वेबसाइटवर (www.bseindia.com आणि www.ncindia.com) लिंक इनस्टाडम इंडिया प्र.लि. ची वेबसाइट https://instavote.linkintime.co.in एसीएईच्या परिपत्रकनुसार, सदस्य केवळ ई-व्होटींग प्रक्रियेद्वारे मतदान करू शकतात. सदस्यांच्या मतदानाच्या अधिकाऱ्यांची मनात कट ऑफ तारखेनुसार त्यांच्याकडे असलेल्या इलेक्ट्रॉनि शोअर्सच्या आधारे केली जाईल. कोणत्याही व्यक्ती की कट ऑफ तारखेनुसार भागधारक नाही ती ही टपाल मतदान सूचना केवळ माहितीच्या उद्देशाने हाताळते. कंपनीने मे. लिंक इनस्टाडम इंडिया प्र. लि. च्या सेवा गुंतवणूक ठेवल्या आहेत, निबंधक आणि भाग हस्तांतरण प्रतिनिधी (आयटी) ई-मतदान सूचना प्रकल्पसाठी आणि सहजातीचा नियम ४४-मते पध्याची नोंदणी करण्यास सक्षम करण्यासाठी आवश्यक व्यवस्था केली आहे. ई-व्होटींग तारखार, १५ जून, २०२३ रोजी ते ०९:०० वा. पासून सुद्धेई अंतिम तारखार, १६ जून, २०२३ रोजी सायं. ०५:०० वा. समाप्त होईल. मंडळाने मे. मंजूर आणि निवेदी एलएनसी, (एलएनसीआयएन: एफडब्ल्यू-६८८०), कार्यालय कॅम्ब्रिज, स्ट्रॉटिंगटन ई-व्होटींग प्रक्रियेस नियमित आणि पारदर्शक पद्धत पाठवण्यासाठी तयारसहित (स्क्रीनिंगवायबर) म्हणून नियुक्ती केली आहे. ई-व्होटींगची तयारी पूर्ण झाल्यानंतर तयारसहित आपला अहवाल अद्यया किंवा अद्ययावती अधिष्ठांक केलेल्या इतर कोणत्याही व्यक्तीस जारी केले आणि टपाल मतदानाद्वारे ई-व्होटींगच्या निहाल बुधवार, १८ जून, २०२३ रोजी किंवा त्यापूर्वी सायं. कॅट ऑफ तारखे आणि कंपनीच्या वेबसाइटवर, आर्टीफॅक्यल वेबसाइटवर देखील प्रदर्शित केले जाईल आणि स्टॉक एक्चेंजच्या कळवले जाईल.

**सायबरटेक सिस्टम्स आणि सॉफ्टवेअर लिमिटेड**  
**सही/ - सौता लीलाकान्ति कांठी सचिव**  
सदस्यालय: १५ जून २०२३  
टिकाप: टाणे

**कामदगिरी फॅशन लिमिटेड**  
सीआयएन: एल९४९०२०एफएच१९८७पीएलसी०४२४२४ नोंदणीकृत कार्यालय: सीटीएस क्र.६३० व ६३८, तामनगावा, अँडहॅलसन हाऊस, प्लॉट ए, ए.आर.के. इंडस्ट्रीएल इस्टेट केणाकड, मकवाना रोड, मोडक नगर, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००५९. दूर: (+९१९२२) ६९४३३०००, वेबसाइट: www.kflindia.com ई-मेल: cs@kflindia.com सूचना

**गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी (आयईपीएफ) कडे कंपनीचे समाधानी हस्तांतरण**  
गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरण

**NOTICE**  
**HINDUSTAN UNILEVER LTD**  
**UNILEVER HOUSE ANDHERI(EAST) MUMBAI -400099**

Notice is hereby given that the certificate for the under mentioned securities of the company has been lost misplaced and the holder(s) of the said securities has applied to the company to issue duplicate certificate

Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the company at its registered office OR its Registrar and Transfer Agent KFin Technologies Ltd Hyderabad 500032 within 15 days from this date, else the Company will proceed to issue duplicate certificate without further intimation.

Names of holder (s)	Kind of Securities	No. of Securities and Face value	Distinctive numbers
LAXMINARAYAN MARWADI SIMA LADDAHA	Equity Shares FOLIO NO. HLL2717837	500 (Rs./- each)	869428261 to 869428760

Place: Barsi, (Maharashtra) Date: 15-06-2023 **NAME OF HOLDER: SIMA LADDAHA**

**PUBLIC NOTICE**

This is to inform to the general public that, the proposed Residential & Commercial Development situated at plot bearing CTS nos.358/11 to 25 at Village Bhandup, Tehsil- Mulund, District- Mumbai Suburban, Maharashtra to be developed by Owner/ Developers 'M/s. WMI Real Estate Developers LLP, has been accorded Environmental Clearance from Ministry of Environment, Forest and Climate Change Department, Mantralaya, Govt. of Maharashtra vide letter no. SIA/MH/NFRA2/417596/2023, dated : 06/06/2023, copy of the said Environmental Clearance is available with the Maharashtra Pollution Control Board and can also be viewed on website at http://parivesh.nic.in

Sd/-  
**M/s.WMI Real Estate Developers LLP**  
**Mumbai, Maharashtra.**

**SBI भारतीय स्टेट बैंक**  
**State Bank of India**  
**SALE NOTICE**

Notice To The Borrower Before Effecting The Sale Of Repossessed Vehicle To: **RAMDAS KUMBHARE** DATE: 01.06.2023  
 3, SANGLE LANE, NEAR BHANU SAGAR CINEMAS, KALYAN WEST-421301 DEAR SIR,

**SUB: SALE NOTICE - LOAN A/C NO. 39599078873**

This has reference to our earlier notices with respect to your captioned loan account. On your failure to repay the dues, the Bank had repossessed the vehicle bearing registration no. **MH-05-EJ-2401** purchased under the loan account.

As you have failed to repay the dues in spite of repeated reminders/notices and repossession of the vehicle by the bank, it has been decided to sell the vehicle to recover the dues under the loan account. The bank shall sell the vehicle through public auction or private treaty or any other mode of sale for a price acceptable to the bank immediately on expiry of 7 days of expiry of this notice. You are given a final opportunity to repay the entire loan amount along with interest and other charges within 7 days failing which the vehicle shall be sold by the bank towards the amount due under the loan. In case the proceeds of the sale of the vehicle is insufficient to satisfy the entire dues of the loan amount, Bank shall initiate necessary legal action for recovery of the remaining dues for which you will be absolutely liable until full discharge.

YOURS FAITHFULLY,  
**CHIEF MANAGER/ AUTHORISED OFFICER**

**NAGA DHUNSERI GROUP LIMITED**  
 Regd. Office: Dhunseri House, 4A, Woodburn Park, Kolkata-700020  
 CIN: L01132WB1918PLC003029  
 Tel: 2280 1950 (5 lines), Fax: 91 33 2287 8995  
 Email: mail@nagadhunserigroup.com; Website: www.nagadhunserigroup.com

**NOTICE TO SHAREHOLDERS OF THE COMPANY REGARDING TRANSFER OF UNCLAIMED DIVIDEND AND THE CORRESPONDING EQUITY SHARES TO THE INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND**

Pursuant to the provisions of Section 124 of the Companies Act, 2013, read together with Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 as amended by Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Second Amendment Rules, 2019 (the Rules), Members are hereby informed that the Dividend declared in the Financial Year 2015-16 which remain unclaimed or unpaid for seven consecutive years will be credited to the Investor Education and Protection Fund (IEPF) on or after 15th September, 2023. The corresponding shares on which the dividend was not paid or claimed will also be transferred by the Company to the DEMAT account of the IEPF Authority.

The name of the concerned Members and their Folio numbers or DP ID and Client ID whose dividend and corresponding shares will be transferred to the DEMAT account of IEPF Authority are available on the Company's website www.nagadhunserigroup.com. Individual letters dated 6th June, 2023 have been sent to the concerned Members at their address registered with the Company.

In case the Company does not receive any communication from the concerned Shareholders by 31st August, 2023, the Company, with a view to comply with the requirements set out in the Rules, shall transfer the dividend and the shares to the DEMAT Account of the IEPF Authority within the due date without any further notice as per the procedure stipulated in the Rules. The aforesaid Members may lodge a valid claim with the Company or with the Company's Registrar and Transfer Agent (RTA) i.e. Maheshwari Datamatics Pvt. Ltd., at 23, R. N. Mukherjee Road, 5th Floor, Kolkata - 700001.

Please note that you will be able to claim the dividend and the shares transferred to IEPF by submitting an online application in the prescribed form IEPF-5 available on the website www.iepf.gov.in and sending a physical copy of the same duly signed to the Company and the RTA along with requisite documents enumerated in IEPF Rules.

Sd/-  
**For Naga Dhunseri Group Limited**  
**Nidhi Khaitan**  
**Company Secretary & Compliance Officer**

Place: Kolkata  
 Date: 14th June, 2023

**Kamadgiri Fashion Limited**  
 CIN: L17120MH1987PLC042424  
 Regd. Office: C.T.S. No. 620 & 638, Ground Floor, Advance House, Plot, A, ARK Industrial Estate Compound, Makwana Road, Marol, Naka, Andheri (East) Mumbai 400059. Tel. No.: (+91 22) 69433000 Website: www.kflindia.com  
 E-mail: cs@kflindia.com

**NOTICE**  
**Transfer of equity shares of the Company to Investor Education and Protection Fund ("IEPF")**

This Notice is published pursuant to the applicable provisions of the Companies Act, 2013, ("Act") read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("Rules"), each as amended. The Act and Rules, inter alia, contain provisions for transfer of unclaimed dividend to IEPF and transfer of share(s), both held in physical form as well as in electronic form, in respect of which dividend(s) has not been paid or claimed by the shareholder(s) for 7 (seven) consecutive years or more, to IEPF Authority.

In compliance with the Rules, the Company has communicated individually to the concerned shareholders whose registered address is available with the Company/ Registrar & Share Transfer Agent and whose shares are now due to be transferred to IEPF. Details of such shareholders including their folio number or DP ID - Client ID are also made available on the website of the Company www.kflindia.com. In case Company does not receive any valid claim from the concerned shareholders by October 25, 2023, the Company shall with a view to comply with the requirements set out in the Rules, initiate necessary steps to transfer the shares held by the concerned shareholders to the Demat account of IEPF by the due date as per the procedure stipulated in the Rules and without further notice in the following manner:

**In case Equity shares are held:**

- In physical form - New share certificate(s) will be issued and transferred in favor of IEPF on completion of necessary formalities. The original share certificate(s) which stand registered in the name of the shareholder will be deemed cancelled and non-negotiable.
- In demat form - The Company shall transfer the shares by way of corporate action through the Depositories to the demat account of IEPF Authority established by the Central Government.

The concerned shareholders are further requested to note that all future benefits arising on such shares would also be transferred to IEPF Authority.

Shareholders may also note that both the unclaimed dividend and corresponding shares transferred to IEPF including all benefits accruing on such shares, if any, can be claimed back after following the procedure prescribed under the Rules which are available on the website www.iepf.gov.in.

The shareholders may further note that the details of unclaimed dividends and shares of the concerned shareholder(s) uploaded by the Company on its website www.kflindia.com shall be regarded and deemed as adequate notice in respect of issue of the new share certificate(s) by the Company for the purpose of transfer of shares to IEPF pursuant to the Rules. Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend(s) amount and equity shares transferred to the IEPF.

In case the shareholders have any queries on the above matter, they may contact either the Company at its registered office C.T.S. No. 620 & 638, Ground Floor, Advance House, Plot, A, ARK Industrial Estate Compound, Makwana Road, Marol, Naka, Andheri (East) Mumbai 400059, Tel: (022) 69433000, Email: cs@kflindia.com or the Company's Registrar and Share Transfer Agents at Link Intime India Pvt. Ltd. C-101, 247 Park, L. B. S. Marg, Vikhroli (West), Mumbai-400083, Tel.No.: (022)28515606, Fax:(022)49186270, Email: rnt.helpdesk@linkintime.co.in

Sd/-  
**For Kamadgiri Fashion Limited**  
**Deepa Toshniwal**  
**Nodal Officer & Company Secretary**

Mumbai  
 June 15, 2023

**Jumbo Finvest (India) Ltd.**  
 Address:-102, Kanchari Apartment Opp. LBS College, Tilak Nagar, Jaipur Tel.No: 0141-4047438, Email: legal@jumbofinvest.com

**APPENDIX IV (See Rule 8(1)) POSSESSION NOTICE**

Whereas,  
 The undersigned being the Authorized Officer of the Jumbo Finvest (India) Limited under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of Powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules-2002, issued a demand notice dated 16.08.2019 calling upon the Borrowers/Guarantors/Mortgagors Mr. Shrikant Kisan Gacche, Mr. Kisan Rama Gacche, Mr. Chandra Kisan Gacche, Mr. Sandip Ramkrishna Lubbe to repay the amount mentioned in the notice being Rs. 10,96,331/- (Rupees Ten Lacs Ninety Six Thousand Three Hundred Thirty One Only) as on 16.08.2019 with further interest and expenses within 60 days from the date of notice/date of receipt of the said notice.

The Borrowers/Guarantors/Mortgagors having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrowers/Guarantors/Mortgagors and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said Rules on this 12th day of June of the year 2023.

The Borrowers/Guarantors/Mortgagors in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Jumbo Finvest (India) Limited for an amount of Rs. 10,96,331/- (Rupees Ten Lacs Ninety Six Thousand Three Hundred Thirty One Only) as on 16.08.2019 and interest & expenses thereon until the full payment.

The borrower's attention is invited to provision of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

**Description of immovable property**

All that part and parcel of the properties of Mr. Kisan Rama Gacche consisting of land, building, structures, erections, installations, etc. situated at Flat No F-3, 1st Floor, "Shrawasti Sadan Building", Plot No 69, Survey No. 23/1, Village : Navali, Tal & Dist : Palghar East 401404

North: Road  
 South: Bungalow  
 West: Open Plot  
 East: Open Plot

Date: 12 June 2023  
 Place: Navali, Palghar

Sd/-  
**Authorized Officer,**  
**Jumbo Finvest (India) Limited**

**ASREC (India) Limited**  
 Unit No. 201, 200A, 202 & 200B, Building No. 2, Solitaire Corporate Park, Andheri Ghatkopar Link Road, Chakala, Andheri (E), Mumbai-400 093, Maharashtra

**POSSESSION NOTICE**  
 [Rule 8(1)]  
 (For immovable property)

Whereas,  
 ASREC (India) Limited acting in its capacity as Assignee of Bharat Co-operative Bank vide assignment agreement dated 25.03.2021 has acquired the secured debt with securities from the original lender Bharat Co-operative Bank (Mumbai) Ltd. The Authorized Officer of Bharat Co-operative Bank in exercise of powers conferred under section 13 (2) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued demand notice dated 10.03.2021 calling upon the Borrower/Partners/Joint Borrowers/Mortgagor/Guarantor - **M/s. Raghav International, Mr. Umesh Muddu Shetty and Mr. Devi Prasad Umesh Shetty** (herein after referred to as Borrower) to repay the amount mentioned in the notice aggregating to **Rs. 5,56,65,193.00 (Rupees Five Crore Fifty Six Lakh Sixty Five Thousand One Hundred Ninety Three Only)** as on 28.02.2021 together with further interest, expenses, costs, charges, etc. till the date of payment within 60 days from the date of notice.

The Borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrowers and the public in general that the undersigned being the Authorized Officer of ASREC (India) Limited as secured creditor has taken physical possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under section 13(4) of the said Act read with rule 8 of the said Rules on this **05th day of June, 2023**

The Borrowers in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with such property will be subject to the charge of the ASREC India Limited.

The borrower's attention is invited to provisions of sub-Section 8 of Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets

**Description of the property**

Commercial premises, i.e., Second Floor, admeasuring 2,200 sq.ft. super built up area in the Building known as "Veenu Complex" along with 25% undivided right in non-agricultural land bearing R.S.No.94/36 & 94/37 and T.S.No.663/36 & 663/37 of Bolor 'A' Village of Mangaluru Taluk, admeasuring 7.30 cents situated at Mannaguda Ward No. IV, Mangaluru City falls within Mangaluru City Corporation and within the Registration Sub District of Mangaluru City, Mangaluru Taluk, Dakshina Kannada District - 575 003, owned by M/s. Raghav International and bounded by:  
 R.S. No. 94/36 & T.S. No. 663/36, East: S. D Line & S. No. 663-37, West: S. D Line & S. No. 663-8 & Road, North: S. D Line & S. No. 663-35 & Road, South: S. D Line & S. No. 663-8 & Road and R.S. No. 94/37 & T.S. No. 663/37, East: Portion of same S. No. 663-36, West: S. D Line of S. No. 663-8, Road and S. No. 663-36, North: S. D. Line of S. No. 663-35 forming Private Road, and South: S.D. Line of S. No. 663/8 forming Private Road

Sd/-  
**N Manjunath**  
**Authorized Officer**  
**ASREC (India) Limited**

Date: 05.06.2023  
 Place: Mangaluru

**APNA SAHAKARI BANK LTD.**  
 (Multi State Scheduled Co-op Bank)  
 Regd. Office :- Apna Bazar, 106-A, Naigaon, Mumbai - 400 014.  
 Corporate Office :- Apna Bank Bhavan, Dr. S. S. Rao Road, Forel, Mumbai - 400 012.  
 Tel :- 022-24164860 / 2410 4861-62/2411 4863  
 Fax: 022-24104680 Email :- corporateoffice@apnabank.co.in, Website :- www.apnabank.co.in

**POSSESSION NOTICE**

Whereas the Authorized Officer of Apna Sahakari Bank Ltd. (Multi State Scheduled Co-Op. Bank) under Securitization & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 & in exercise of powers conferred under Section 13(12), issued Demand Notice dated March 18th, 2023 Under Section 13 (2) of the said Act calling upon the **Mr. Vinodkumar Shivkar Singh (Borrower/Mortgagor), Mr. Santoshkumar Singh ( Co-Borrower / Mortgagor ), Mr. Sanjay Madhukar Vishwasrao ( Guarantor ), Mrs. Rinku Sanjay Vishwasrao ( Guarantor )** to repay the amount mentioned in the said Notice being **Rs. 1,17,08,331.00 (Rupees One Crore Seventeen Lakh Eight Thousand Three Hundred Thirty One Only)** as on February 28th, 2023 together with further interest thereon with effect from March 01st, 2023 onward until the date of payment.

The Borrowers attention is invited to Sub Section 8 of Sec.13 of SARFAESI Act in respective of time available to redeem secured assets.

**DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY**

All that pieces or parcels of Flat No. 17, A-5, 3rd Floor, Worli Sea Side Co-Op. Hsg. Soc. Ltd., admeasuring about 550 sq. ft. ( built up ) area, situated at Abdul Gaffar Khan Road, Worli, Mumbai - 400 018, on land or ground bearing Survey No. 05, Worli Division, within the limits of Greater Mumbai in the District & Registration Sub-District of Mumbai and Mumbai Suburban

Date : 13.06.2023  
 Place : Mumbai

Sd/-  
**Authorized Officer,**  
**Apna Sahakari Bank Ltd.**  
**Multi State Scheduled Co-Op. Bank**

**झारखण्ड सरकार**  
**ग्रामीण कार्य विभाग, मुख्य अभियंता का कार्यालय**  
**102, द्वितीय तल्ला, अभियंत्रण भवन, कचहरी रोड, राँची**

**ई-अल्पकालीन पुनर्निविदा आमंत्रण सूचना**  
**ई-अल्पकालीन पुनर्निविदा संख्या:- 238/RIV/2023/RWD/LATEHAR दिनांक :- 14.06.2023**

मुख्य अभियंता, ग्रामीण कार्य विभाग, झारखण्ड, राँची द्वारा निम्न विवरण के अनुसार e-procurement पद्धति से पैकेज के रूप में निविदा आमंत्रित की जाती है।

क्र. सं.	आईडेटेन्डि फिकेचन संख्या / पैकेज संख्या	कार्य का नाम	प्राक्कलित राशि (रुपये में) अंक में	कार्य समाप्ति की अवधि	टेण्डर कॉल नं.
1.	RWD/ LATEHAR/10/ SRPKG-01/ 2022-23	(i) सुरकुमी गाँव से फिरोपट कुकुद पथ तक पथ का विशेष मरम्मत कार्य (लं- 5.600 कि०मी०) (ii) पोखरीकला से कुसाहन्धान ओरगानदी तक पथ का विशेष मरम्मत कार्य (लं- 1.900 कि०मी०) (iii) केन्द्रीय विद्यालय लातेहार से भाया मोंगर टुक्कीह, निन्दिर तक पथ का विशेष मरम्मत कार्य (लं- 8.200 कि०मी०) (iv) पटनाली पीठकव्दुकी रोड से बाजकुम आर०ई०ओ रोड भाया नवोयस्क तक पथ का विशेष मरम्मत कार्य (लं- 3.100 कि०मी०)	8,23,80,290.00	09 माह	पंचम्
2.		वेबसाइट में निविदा प्रकाशन की तिथि:- 19.06.2023			
3.		ई-निविदा प्रारंभ की तिथि एवं समय:- 03.07.2023 अपरान्हन 5.00 बजे तक।			
4.		(क) मुख्य अभियंता कार्यालय, ग्रामीण कार्य विभाग, अभियंत्रण भवन, कचहरी, राँची अथवा (ख) जिला नियंत्रण कक्ष, राँची अथवा (ग) जिला नियंत्रण कक्ष, लातेहार में से किसी भी कार्यालय में निविदा शुरू एवं अग्रहन की राशि जमा करने की अंतिम तिथि एवं समय:- 04.07.2023 अपरान्हन 3.30 बजे तक।			
5.		निविदा शुरू एवं अग्रहन की राशि स्वीड पोस्ट के माध्यम से भी मुख्य अभियंता, ग्रामीण कार्य विभाग, 102, द्वितीय तल्ला, अभियंत्रण भवन, कचहरी चौक, राँची, झारखण्ड, पिन- 834001 को भेजा जा सकता है। यह निविदाकार की जिम्मेवारी होगी कि स्वीड पोस्ट के माध्यम से भेजा जाने वाला निविदा शुरू एवं अग्रहन की राशि निर्धारित तिथि एवं समय (04.07.2023 अपरान्हन 3.30 बजे तक) से पूर्व प्राप्त हो जाय।			
6.		अंतिम तिथि एवं समय से पूर्व प्राप्त निविदा शुरू एवं अग्रहन की राशि पर ही विचार किया जायेगा।			
7.		निविदा खोलने की तिथि एवं समय:- 05.07.2023 अपरान्हन 3.30 बजे।			
8.		निविदा आमंत्रित करने वाले पदाधिकारी का नाम एवं पता:- मुख्य अभियंता, ग्रामीण कार्य विभाग, 102, द्वितीय तल्ला, अभियंत्रण भवन, कचहरी चौक, राँची, झारखण्ड, पिन- 834001			
9.		ई-निविदा प्रक्रिया का सूत्राभ सं- 06511-2207818			
9.		निविदा शुरू झारखण्ड राज्य में अवस्थित भारतीय स्टेट बैंक / राष्ट्रीयकृत बैंक / अनुसूचित बैंक द्वारा निर्गत बैंक ड्राफ्ट के रूप में जो कार्यपालक अभियंता, ग्रामीण कार्य विभाग, कार्य प्रमण्डल, लातेहार के पक्ष में एवं लातेहार में मुगुयत जमा करना होगा जो लौटाया नहीं जायेगा।			
		विस्तृत जानकार के लिए वेबसाइट jharkhandtenders.gov.in में देखा जा सकता है।			

नोडल पदाधिकारी  
 ई-प्रोक्युरमेंट सेल

PR 300099 Rural Work Department (23-24).D

**NOTICE OF LOSS OF SHARE CERTIFICATE**

Notice is hereby that the following share certificate are registered in our/my name has been lost. Therefore I/we have applied for issue of duplicate share certificate to R&T Agent KFIN TECHNOLOGIES LIMITED Selenium Tower-B Plot 31-32, Gachibowli, Financial District, Hyderabad-500032 So, general public are hereby warned not to deal with the following securities and if company do not receive any objection within 15 days from the date of publication of this notice on mentioned regd. Address/off of the company Name-PROCTER & GAMBLE HELTH LTD. Reg. Office address P&G Plaza, Cardinal Gracias Road, Chakala, Andheri East, Mumbai-400099 The company will proceed for the issue of Duplicate share certificate(s) in my/our name

Sr. No.	Folio No	Name of Share Holder	Certificate No./S	Distinctive No(S.)	No. of Shares
1)	N000474	NATUBHAI PURUSHOTTAMDAS PATEL & MADHUBEN NATUBHAI PATEL	23707 50829 87705 87706 216257 307362	2434351 3192318 4819903 4819912 6927127 9324251	25 15 10 03 26 40

**ASREC (India) Limited**  
 Unit No. 201, 200A, 202 & 200B, Building No. 2, Solitaire Corporate Park, Andheri Ghatkopar Link Road, Chakala, Andheri (E), Mumbai-400 093, Maharashtra

**POSSESSION NOTICE**  
 [Rule 8(1)]  
 (For immovable property)

Whereas,  
 ASREC (India) Limited acting in its capacity as Assignee of Bharat Co-operative Bank vide assignment agreement dated 25.03.2021 has acquired the secured debt with securities from the original lender Bharat Co-operative Bank (Mumbai) Ltd. The Authorized Officer of Bharat Co-operative Bank in exercise of powers conferred under section 13 (2) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued demand notice dated 10.03.2021 calling upon the Borrower/Partners/Joint Borrowers/Mortgagor/Guarantor - **Mr. Umesh Muddu Shetty and Mr. Devi Prasad Umesh Shetty** (herein after referred to as Borrower) to repay the amount mentioned in the notice aggregating to **Rs. 6,61,03,797.00 (Rupees Six Crore Sixty One Lakh Three Thousand Seven Hundred Ninety Seven Only)** as on 27.02.2021 together with further interest, expenses, costs, charges, etc. till the date of payment within 60 days from the date of notice.

The Borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrowers and the public in general that the undersigned being the Authorized Officer of ASREC (India) Limited as secured creditor has taken physical possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under section 13(4) of the said Act read with rule 8 of the said Rules on this **05th day of June, 2023**

The Borrowers in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with such property will be subject to the charge of the ASREC India Limited.

The borrower's attention is invited to provisions of sub-Section 8 of Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets

**Description of the property**

Commercial premises in the Ground Floor, admeasuring 1,415 sq.ft., First Floor, admeasuring 11,852 sq.ft. bearing Door No.8-(H), 8-1(H), 8-1(I), 8-1(J), 8-1(K), 8-1(L), 8-1(L), 8-1(L), 8-1(M), 8-1(M), 8-1(M) & First Floor, admeasuring 13,567 sq.ft. of the Building known as "Veenu Sky Plaza", totally admeasuring 26,834 sq.ft. along with 73.362% undivided right in the non-agricultural immovable property bearing Survey No.35/9 of Pranthya Village (formerly Karkala Taluk) situated at Moodbidri Karkala Road, Kalsanka, Moodbidri, Mangalore Taluk, Dakshina Kannada District - 574 227 owned by Mr. Umesh Muddu Shetty and bounded by :  
 East: Same Survey No.  
 West: Same Survey No.  
 North: Same Survey No.  
 South: Same Survey No.

Sd/-  
**N Manjunath**  
**Authorized Officer**  
**ASREC (India) Limited**

Date: 05.06.2023  
 Place: Mangaluru

**ANAND RATHI**  
 Anand Rathi Global Finance Limited : Express Zone, A Wing, 10th Floor, Western Express Highway, Diagonally Opposite Oberoi Mall, Goregaon (E), Mumbai - 400 063 India

**DEMAND NOTICE**

Whereas the borrowers/co-borrowers hereunder have availed the financial assistance from Anand Rathi Global Finance Ltd. We state that despite having availed the financial assistance, the borrowers/ co-borrowers have committed various defaults in repayment of interest and principal amounts as per due dates. The account has been classified as Non- Performing Asset on the respective dates mentioned hereunder in accordance with the directives/guidelines issued by Reserve Bank of India. The Authorized Officer of **Anand Rathi Global Finance Ltd.** under Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 & in exercise of power conferred under Section 13(2) read with Rule 3 of Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notices on respective dates mentioned herein below under Section 13(2) of SARFAESI Act, 2002 calling upon the following borrowers/mortgagors to repay the amount mentioned in the notice together with further interest at the contractual rate on the amount mentioned in the notices and incidental expenses, cost, charges, etc. until the date of payment within 60 days from the date of the notices.

NAME OF THE BORROWER/CO-BORROWER(S) / ADDRESS	NPA DATE	Rs.33,28,423/- (Rupees Thirty Three Lakhs Twenty Eight Thousand Four Hundred Twenty Three Only)
(1) Mr. Iyengar Saiprashanth (Borrower) 15/13, Aishwarya CHS, Road No. 4, Pestom Sagar Chembur, Tilak Nagar, Mumbai-400089.	02-06-2023 DATE OF DEMAND NOTICE 08/06/2023	ROI 13.50%
(2) Mr. Vijaylaxman Shankar Thavar (Guarantor) 15/13, Aishwarya Chs. Road No. 4, Pestom Sagar Chembur, Tilak Nagar, Mumbai-400089.	LOAN AMOUNT 34,00,000/-	Principal Outstanding 31,15,229 EMI Amount Pending 1,83,385 Notice Charges 1,100 EMI Bounce charges 9,440 Over Due interest 10,419 Legal Cost 8,850 Total outstanding without FC Charges 33,28,423

**SCHEDULE II - Security Assets Details**  
 Flat No.15, Ground Floor, B Wing, Aishwarya CHSL, Pestom Sagar Road No.4 Near Shopper Stop, Chembur West, Mumbai: 400 089.

In the circumstances as aforesaid, the notice is hereby given to the above borrowers to pay the outstanding dues as mentioned above along with future interest and applicable charges within 60 days from the date of the publication of this notice failing which further steps will be taken after the expiry of 60 days of the date of this notice against the secured assets including taking possession of the secured assets of the borrowers and the mortgagors under Section 13(4) of Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and the applicable rules thereunder. In case you are desirous of making any representation in response to this notice, please mark the same to our Authorized Officers Mr. Rohit Salvaan, Anand Rathi Global Finance Ltd. at 8th floor, "A" Wing, Express Zone Building, Western Express Highway Road, Goregaon (East), Mumbai: 400063, only to enable us to respond in time. Please note that we shall not be responsible for not responding to any of your representations made in response to this notice if the same is addressed to any other person or place. Please note that under Section 13(13) of the said Act, no Borrower shall, transfer by way of sale, lease or otherwise any of his secured assets referred to in the notice, without prior written consent of the secured creditor.

Date : 08.06.2023 Place : Mumbai  
 Sd/-, Anand Rathi Global Finance Limited, Authorized Officer

**PUBLIC NOTICE**

**TAKE NOTICE THAT** we have been instructed by our client to investigate the title of **Raycon Infrastructure Private Limited**, a company incorporated and registered under the provisions of the Companies Act, 1956 and having its registered office at Der Deutsche Parkz, Subhash Nagar Road, Next to Classic Marble, Bhandup (West), Mumbai - 400078 ("**Owner**"), in respect of the premises more particularly described in the **Schedule** hereunder written ("**said Premises**").

All persons/entities including an individual, Hindu Undivided Family, a company, banks, financial institutions, non-banking financial institutions, a firm, Limited Liability Partnership, an association of persons or a body of individuals whether incorporated or not, lenders and/or creditors having any benefits, titles, claims, objections, demands or rights or interest in respect of the said Premises or any part thereof by way of inheritance, sale, transfer, share, mortgage, pledge, charge, lease, lien, license, assignment, tenancy, gift, exchange, encumbrance, family arrangement/settlement, bequest, succession, maintenance, easement, trust, possession, decree or order of any court of law, contracts/ agreements, development rights, partnership, right of way, lis pendens, reservation, power of attorney, floor space index consumption or any liability or any commitment or otherwise of whatsoever nature is hereby required to intimate in writing, along with documentary evidence to the undersigned also with a copy addressed over email at the address mentioned below within fourteen (14) days from the date of publication of this notice of such claim, if any, failing which they shall be deemed to have given up such claim/s and such claim/s will not be enforceable/ binding on our client and / or an impediment to the title of the Owner and the same shall be treated as clear and marketable.

**THE SCHEDULE ABOVE REFERRED TO**

Office premises bearing Nos. 14 to 20 totally admeasuring 5144 sq. ft carpet area on the 1<sup>st</sup> floor of the building known as Der Deutsche Parkz together with right to use 5 (five) car parking slots situated in lower basement currently bearing slot numbers 67 to 71, constructed on all that piece and parcel of land admeasuring 7208.81 sq. mtrs. out of the larger land admeasuring 13204.60 sq. mtrs. being old Survey Nos. 81(pt), 82(pt), 83(pt) and 84(pt) and Collector's New Survey Nos. 74(pt), 218(pt) and 219(pt) bearing CTS Nos 358/A/1/A/1 being, lying and situated at Mouje Bhandup, Taluka South Salsette, Bombay suburban district in the registration sub district of Bandra and bounded as follows:-

On or towards the North : By Property belonging to CEAT Tyre Limited  
 On or towards the South : By The Plot X, Plot Y2, Plot Y3 and the property belonging to WMI Crane  
 On or towards the East : By Railway line  
 On or towards the West : By 44' D. P. Road.

Dated this 15<sup>th</sup> day of June 2023  
 Place: Mumbai

Mr. Avikshat Moral, Partner  
 IndusLaw  
 1502B, 15<sup>th</sup> Floor, Tower - 1C,  
 "One World Centre", Senapati Bapat Marg,  
 Lower Parel, Mumbai - 400013, India  
 Email id: project.objections@induslaw.com